

NEWS BOX

Rajnath Singh to attend Coast Guard investiture ceremony

New Delhi. Defence Minister Rajnath Singh will be the chief guest at the investiture ceremony of the Indian Coast Guard (ICG) on Tuesday during his two-day visit to Chennai.

The ceremony will take place on Tuesday evening. Singh will also commission the Indian Coast Guard Ship (ICGS) Varaha during his visit. According to a senior Defence Ministry official, Singh is scheduled to commission the Varaha on Wednesday on the last day of his visit.

The Varaha is an offshore patrol vehicle developed by a private agency in accordance with a contract signed with the Defence Ministry. The private firm is committed to build seven offshore patrol vehicles as part of this contract out of which the first two have already been delivered and commissioned.

President Kovind emphasises on reducing water footprint



New Delhi. President Ram Nath Kovind on Tuesday emphasised on the need to reduce water footprint and said farmers, corporate leaders and government bodies need to actively consider it. Inaugurating the 6th India Water Week, Kovind said there has been negligence in preserving water and steps must be taken to ensure that future generations get clean drinking water.

"We often talk of reducing our carbon footprint. It is time we talk about reducing our water footprint. Our farmers, corporate leaders and government bodies need to actively consider the water footprint of different crops and industries. We need to encourage agricultural and industrial practise that has least water footprint," the president said. Water footprint is the amount of water used to produce goods and services, including cultivation of crops.

He also lauded the government for the Jal Jeevan Mission that envisages providing clean drinking water to all households in the country.

Tripura Congress chief resigns, says party pushed to adjust corrupt



Pradyot Deb Barman, the president of the Congress's Tripura unit, has resigned from post and party. In a Twitter post, Pradyot has levelled serious allegations against the party high command.

New Delhi. In a setback for the Congress in Northeast, the Tripura party chief Pradyot Deb Barman has resigned from all party posts over differences with the high command.

Taking to Twitter on Tuesday, Pradyot Deb Barman wrote, "I start this day without having to listen to criminals and liars. Not having to worry about which colleague will backstab you, not having to indulge in groupism and backchat. Today I can contribute for my state with a clear mind. Pradyot said he was relieved as he would no longer have to "listen to high command on how to accommodate corrupt people in high positions".

In another post, Pradyot Deb Barman posted a message with hashtag resigned as he apologised if he "couldn't do enough". "I tried and perhaps lost but could I win when I was alone in this fight from the beginning?" he wrote. I have decided that a positive mindset to life is what I need and I have changed the people around me who are negative, Pradyot Deb Barman added.

PUBLIC NOTICE
NOTICE is hereby given to public at large and all concerned government authorities that Mrs. Ishrat Parveen owner of Room consisting of Gr. Floor plus Two Storey Rooms situated at Plot No. 1, Room No 104, Bharat Nagar, Bandra Kurla Complex, Bandra (E), Mumbai-400051 executed General Power of Attorney dated 22/11/2014 in favour of Smt. Jaybunissa Abdul Hakim Shaikh has revoked/cancelled the said Power of Attorney by deed of Revocation of General Power of Attorney dated 19/10/2018 hence making Mrs. Ishrat Parveen the whole and sole owner as well as attorney of the Room consisting of Gr. Floor plus Two Storey Rooms situated at Plot No. 1, Room No 104, Bharat Nagar, Bandra Kurla Complex, Bandra (E), Mumbai-400051.

S. A. VASID (Advocate High Court)
Office No. A/2 Gr. Floor, Indira Gandhi Nagar A. K. Marg, Bandra (E) Mumbai-51
Date: 25/09/2019

PUBLIC NOTICE
Notice is hereby given to public at large on behalf of my client Mangala Diwakar Deshpande that her husband deceased Mr. Diwakar Narayan Deshpande, who was the owner of Flat No. 304, Third Floor, area admeasuring 365 Sq.Ft. (Super Built-Up) in the Building No. 2 known as Kargil - Vijay now known as Kargil - Vijay C.H.S. Ltd., situated at Village Barampur, Vasai (W), Tal. Vasai, Dist. Palghar, having Share certificate No. 2 having 5 Shares of Rs.50/- each bearing No. 251 to 255. The deceased expired leaving behind my client as his legal heir to the said flat. My client has made application to the society for transfer of above mentioned share certificate from Deceased Diwakar Narayan Deshpande to her name and accordingly the share certificate has been transferred by society in my client's name. My client is intending to sell the said flat to a prospective buyer. Any member, any association or association of persons, any Institution or member of Institute/its Representative, having any claim/Right/Title/Lien/ Charge/Interest in any way on the said flat may give in writing with the proofs/ evidence and supporting document thereof, within 14 (fourteen) days from the date of publication of this notice. If no claim is filed or received within the specified time limit, my client will sell the said flat to a prospective buyer.

Sd/-
Adv. Nagesh J. Dube
Dube House, Opp. Bishop House, Stella, Barampur, Tal. Vasai, Dist. Palghar, Vasai (W) - 401 202.
Place: Vasai Date: 25.09.2019

PUBLIC NOTICE
Notice is hereby given to the public at large that presently as per Society's record Mr. Dilip Kumar H. Jain, Mr. Suresh Kumar H. Jain & Mr. Mahavir H. Jain are bonafide members of "Dhraj Co-operative Housing Society Ltd." situated at "B" wing, Ground Floor, Near Poddar Park, Poddar Road, Malad (East), Mumbai 400 097 and jointly holds a Share Certificate No. 2, bearing Distinctive Nos. 6 to 10 in respect of flat No. A/11, 1st Floor in "A" wing in the above society. Whereas it is to bring to the notice that originally the owner late Smt. Kankubai H. Jain (Shah) had made her non-Registered & non-notarized WILL dated 25.10.1994, wherein out of her total 9 legal heirs which includes 6 sons & 3 daughters, She had released her share in favour of only 3 sons namely Mr. Premchand H. Jain, Mr. Dilip H. Jain & Mr. Suresh H. Jain. Hence after Kankubai's death on 27.12.1995 all 3 above son's names were admitted as members on Share Certificate No. 2 of flat No. A-11. Later with the consent of all 3 members Society had added their another brother Mr. Mahavir Jain through Form No. 8 dated 23.07.1999 as an associate member. Further a non-registered Release Deed dated 28.03.2001 was given by Mr. Premchand H. Jain, based on that Mr. Premchand H. Jain's name was deleted from the said Share Certificate No. 2 and Mr. Mahavir Jain's name was added in Share Certificate No. 2 on 29.05.2001. Further, both Mr. Premchand H. Jain and Mr. Suresh H. Jain with their legal heirs transferred their rights & shares through their Registered Notarized Release Deed dated 23.04.2019 respectively to Mr. Mahavir Jain. Now, as per above Released Deed dated 23.04.2019, Dhraj C. H. S. Ltd. is going to delete name of Mr. Suresh H. Jain and after that said flat A/11 will be the joint owners of Mr. Dilip H. Jain, & Mr. Mahavir H. Jain only. Anybody having any claims, objections should contact to the Secretary of the above referred society between 10.00 a.m. to 12.00 p.m. (Morning) alongwith documentary evidences, failing which society will proceed to transfer the Share Certificate in favour of Mr. Mahavir H. Jain as 2nd co-owner with Mr. Dilip H. Jain in Flat No. A/11, of A wing and thereafter no claims/objections will be entertained which please note.
Place : Mumbai - 400097
Date : 25.09.2019
Sd/-
Hon. Secretary of Dhraj Co-operative Housing Society Ltd.

PUBLIC NOTICE
NOTICE is hereby given that I am investigating the title of MR. DILEEP BALKRISHNA DATE, being the Owner/Member in respect of a Residential Flat No. 10 (Adm. 440 Sq. Feet Carpet Area) on Third Floor, in Building No. 10 of the Society viz. THE TENANTS CHS. LTD., situate at Samarth Nagar, Near Chunabhathi Railway Station, Sion, Chunabhathi (East), Mumbai-400022; togetherwith 5 fully paid up Shares each of Rs.50/- bearing distinctive Shares Nos. 851 to 855 (both inclusive) vide Share Certificate No. 171 in the Share capital of the said Society. ANY ONE EITHER having or claiming any right, title, interest or claim in the said Flat and the said shares either by way of any Agreement, Inheritance, Share, Sale, Transfer, Conveyance, Exchange, Release, Gift, Lease, Mortgage, Lien, Charge, Tenancy, License, Easement, Maintenance, possession or encumbrance whatsoever or otherwise or in any other manner whatsoever is hereby called upon to make the same known in writing, with detailed particulars thereof, to the undersigned within 14 (Fourteen) Days from the date of publication hereof, either by hand delivery or by registered post, failing which such claim, if any, shall be deemed to have been given up and/or waived for all intents and purposes and not binding on the Owner/Member and thereafter the Owner/Member may proceed to gift or transfer to his Son viz. MR. SHANTANU DILEEP DATE without consideration out of natural love and affection.
DATED 25-09-2019
AJIT SINGH VEGAL, ADVOCATE
1, LE-MIDAS CHS. LTD., RAMCHANDRA LANE, MALAD (W), MUMBAI-400064, 9869516440 [advajit@hotmail.com]

PUBLIC NOTICE
Notice is hereby given to all public in general, that by my client MR. KISHOR VILAS KALE is desire to purchase residential flat from Smt. Vidya Prashant Shirodkar who is the absolute owner of the flat mentioned below in the Schedule. All persons claiming any interest as a legal heirs in the said flat or any part thereof by way of Sale, Gift, Lease, inheritance, exchange, mortgage, charge, lien, trust, possession, easement, attachment or otherwise however are hereby required to make the same known to undersigned within 15 days from the date of publication of this notice, failing which it will be presumed that there is no claim over the said flat.
THE SCHEDULE ABOVE REFERRED TO
Residential Premises bearing Flat No. 36, admeasuring 626 Sq.ft. (Carpet) area on 3rd Floor of Bldg. No. 14, in the Vijay Vilas Taurus Bldg. No. 11 to 15 Co-op. Hsg. Society Ltd., lying, being and situated Village - Kavesar, Tal. & Dist. Thane.
Add- 503, Manas-Anand, Dongripada, G.B. Road, Thane (W) - 400607.
Sd/-
Ravindra R. Randive
Advocate.
Mob.: 9324279959

NOTICE OF TENDER
Sealed Tenders are invited from experienced Contractors for proposed Repairs & Painting Works of VILE PARLE SANJIVANI CHSL Shahaji Rajje Marg, Andheri (E) - 400 069. For Structural & Civil Repairs, Water Proofing, Plumbing, Painting & Allied Works.
Blank Tender Document can be obtained from Consultant's Office from 23/09/2019 to 02/10/2019 between 11:00 a.m. and 5:00 p.m. on payment of Rs. 4000/- (non-refundable) in cash /demand draft/ pay order in favour of "Acmeastute Consultants & Managerial Elites Private Limited" and submit the sealed tender to the Vile Parle Sanjivani Chsl directly before or upto 03/10/2019 at 5.00 pm
Acmeastute™ Consultants Managerial Elites Pvt. Ltd. Consulting Growth...
Office No. 20, Ground Floor, Business Park, Nirmal City Ecstasy of Joy, J. S. D. Road, Mulund (West), Mumbai - 400 080. Tel:-022-2562777 / 2562778

PUBLIC NOTICE
Notice is hereby given on behalf of my client MR. SANTOSH KANTILAL JAIN is the owner of Shop No. 14 on the Ground Floor admeasuring 222.20 Sq. ft., Built up area, in Building No. E - 1 of the Society known as "SWARGANDHA CHS LTD.", constructed on Survey No. 435(pt), 427(pt), & 485(pt) situated at village - Panchpakhadi, Sector - 1, Shree Nagar, Wagle Estate, Tal. and Dist. Thane and said property purchased from MRS. KALPANA NITIN NACHANE The following documents lost.
1) Original Agreement on dtd. 16.11.1984 executed between M.S. UNIT ARSENS DEVELOPERS therein referred as the Builder AND MR. KETAN SHASHIKANT DONGRE therein referred as the Purchaser.
The N.C. has been lodged at Vashi Police Station, Navi Mumbai on dtd. 23.09.2019 Property missing Register vide No. 3108/2019 for lost said documents.
Any person/s, Organization/s, Company/ies, Institution/s, Bank/s or any other Govt. / Concerned Authorities having any right, title, claim etc. against or in the afore said property or by virtue of the loss of afore said document, by way of inheritance, mortgage, possession, sale, gift, lease, charge, trust, maintenance, development, easement, transfer, licence, either agitated in any litigation or otherwise or any other right or interest whatsoever are hereby required to make the same known in writing to the undersigned within a period of 15 days from the date of publication hereof.
If no claim is made as required herein above, my client will be at liberty to deem that such rights, if any, have been waived for all intents and purposes and shall not be binding on my client.
Date :- 25.09.2019
Place:- Vashi, Navi Mumbai
Sd/-
Adv. Mrs. Rupali Sunil Kakade
Advocate High Court,
Office No. 253, 2nd Floor, Satra Plaza, Plot No. 19 & 20, Sector-19D, Palm Beach Road, Nr. Palm Beach Galleria, Vashi, Navi Mumbai - 400703.

UCO BANK
Zonal Office Mumbai
General Administrative Department :
359, UCO Bank Building, 1st Floor, Dr. D. N. Road, Hutatma Chowk, Fort, Mumbai - 400001
Ph. Nos.: (022) 40544401
Email : zomumbai.gad@ucobank.co.in

TENDER NOTICE
PREMISES REQUIRED
Bank desires to take premises preferably on Ground Floor in following localities for shifting of its Branch/Office:
Branch/Office Preferred Location Carpet Area (sq. ft.)
Thane Belapur Kalwa Thane 1000 to 1200 Sq. Ft.

Offers in two separate sealed covers containing technical details and financial details on prescribed format are invited from the interested parties. The details may be collected from Bank's Zonal Office Mumbai or can be downloaded from Bank's website www.ucobank.com. The last date for submission of application in sealed cover on prescribed format is 03-10-2019.
Sd/-
Deputy Zonal Manager

UCO BANK
Zonal Office Mumbai
General Administrative Department :
359, UCO Bank Building, 1st Floor, Dr. D. N. Road, Hutatma Chowk, Fort, Mumbai - 400001
Ph. Nos.: (022) 40544401
Email : zomumbai.gad@ucobank.co.in

TENDER NOTICE
PREMISES REQUIRED
Bank desires to take premises preferably on Ground Floor in following localities for shifting of its Branch/Office:
Branch/Office Preferred Location Carpet Area (sq. ft.)
Thane West Shreeang Society Thane 1000 to 1200 Sq. Ft.

Offers in two separate sealed covers containing technical details and financial details on prescribed format are invited from the interested parties. The details may be collected from Bank's Zonal Office Mumbai or can be downloaded from Bank's website www.ucobank.com. The last date for submission of application in sealed cover on prescribed format is 03-10-2019.
Sd/-
Deputy Zonal Manager

TO WHOMSOEVER IT MAY CONCERN
This is to inform the General Public that following share certificate of LIC Housing Finance Limited having its registered office at Bombay Life Building, 2nd Floor, 45/47 Veer Nariman Road, Mumbai - 400001 registered in the name of following Shareholders/has been lost by them.
Name of Shareholder :- Amar Pinjomal Asrani joint with Gian Chandnani
Address of Share Holder :- 1301, Seaking, 217, B J Road, Bandstand, Bandra (W) Mumbai - 400052
Folio No No. of Shares Certificate Nos. Distinctive Nos. (From - To)
001992 500 212 46783586 to 467834085

The public are hereby cautioned against purchasing or dealing in anyway with the above referred share certificates.
Any person who has any claim in respect of the said share certificate/s should lodge such claim with the Company or its Registrar and Transfer Agents - namely Sharex Dynamic (India) Pvt Ltd., Unit -1, Luthra Industrial Premises, Andheri - Kurla Road, Safed Pool, Andheri (E), Mumbai - 400072 within 15 days of publication of this notice after which no claim will be entertained and the Company shall proceed to issue Duplicate Share Certificate/s.
Place : Mumbai Name of Legal Claimant :- Amar Pinjomal Asrani / Gian Chandnani
Date :- 24/09/2019

PUBLIC NOTICE
Notice is hereby given by my client viz. Mr. Raju Ramwani, Gulshan Ramwani, Hareesh Ramwani, Rakesh Ramwani for a Flat No. 1232, on 12th floor, admg. 408 Sq. ft. carpet area, Shiv Tirth Park Tower No. 6 Co. Op. Hsg. Society Ltd., situated at- Soham Park, Hariom Nagar, Mulund (E), Mumbai 400081, which was purchased from Aashna Bharat Jethani vide an agreement for sale dt. 18/11/2004 registered u/no. BDF-7-12710/2004, dt. 30/12/2004, Mrs. Dhanwanti R. Ramwani (wife of Raju Ramwani, and mother of Gulshan, Hareesh & Rakesh Ramwani) had died on 07/03/2014. She was owner of the above Flat. My Client has applied for transfer of her 100% shares on their names.
All persons claiming any interest as a legal heirs in the said flat or any part thereof by way of sale, Gift, Lease, inheritance, exchange, mortgage, charge, lien, trust, possession, easement, attachment or otherwise howsoever are hereby required to make the same known to undersigned at address-1305, Saisawali, Near Marathi School, Shivaji Nagar, 2nd Rabodi, Thane (W), 400 601 within 7 days from the date hereof, failing which it shall be presumed that there is no claim over the said property.
Sd/-
Adv. Meera Wagh

THE RUBBER PRODUCTS LIMITED
CIN: L25100MH1965PLC013379
Registered. Office: Plot-C 44, Road No. 28, Wagale Industrial Estate, Thane - 400604, Maharashtra, India.
Email: kalpesh@maxspare.com website: www.rubpro.com

NOTICE is hereby given that the 53rd Annual General Meeting ("AGM") of the Members of The Rubber Products Limited convened on Monday, 23rd September, 2019 at 4:00 p.m. at Oil Seal House, Plot No. A/403, Road No. 28, Wagale Estate, Thane, Mumbai - 400604, Maharashtra, India stood adjourned due to want of quorum to the same day in the next week, at the same time and at the same place.
The adjourned AGM of the Company will be held on Monday, 30th September, 2019 at 4:00 p.m. at Oil Seal House, Plot No. A/403, Road No. 28, Wagale Estate, Thane, Mumbai - 400604, Maharashtra, India.
Agenda items to be discussed in the adjourned AGM to be held on Monday, 23rd September, 2019 shall be the same which were supposed to be discussed on Monday, 30th September, 2019.
For and on behalf of Board of Directors of The Rubber Products Limited
Sd/-
Kalpesh Shah
Chief Financial officer
Date: September 23, 2019
Place: Thane

TARMAT LIMITED
General A.K Vaidya Marg, Near Wageshwari Mandir, Off Film City Road, Goregaon East, Mumbai - 400 063. Tel : 2840 2130 / 1180. Fax 2840 0322. Email : contact@tarmatlimited.com . Website: www.tarmatlimited.com
CIN : L45203MH1986P1C038555

CORRIGENDUM
ADDENDUM TO AGM NOTICE DATED 6TH SEPTEMBER, 2019.

The member's approved the resolution for allotment of 37,25,000 equity shares and warrants to promoter and non-promoter group on 18th June, 2019. However, inadvertently the details of post shareholding as per regulation 163(1)(f) of ICDR, 2018 was missed for some investors but the over of dilution of the holding mentioned in the shareholding pattern and post percentage (%) of allottee no 9 is to be revised in the notice dated 15-05-2019.
We hereby once again place before you by way of ratification/explanation to specify the change in shareholding of allottees as per regulation 163(1)(f) of SEBI(ICDR) Regulation, 2018. This should be read along with existing para 4 (C.3) last para and 4(f) of the explanatory statement to the above notice.
*The percentage of post preferential issue capital that may be held by the allottees in the issuer consequent to the preferential allotment as per regulation 163(1)(f) of SEBI(ICDR) Regulation, 2018:

Sr. No.	Identity of Proposed allottee	Ultimate Beneficial Owner	Category	Pre-Issue Holding & (%)	*No of equity shares to be allotted	Issue Price (INR) of equity shares (Rs.)	Post-issue holding	% Post-issue holding
1	Mr. Dilip Varghese	Self	Promoter	44,914 (0.41%)	600,000	40	644,914	4.39
2	Mr. Amit Atmaram Shah	Self	Non-promoter	Nil	240,000	40	240,000	1.634
3	Mr. Anil Kumar Mandot	Self	Non-promoter	Nil	240,000	40	240,000	1.634
4	Mrs. Sunita Babulal Surana	Self	Non-promoter	500,000 (4.562)	200,000	40	700,000	4.767
5	Mrs. Sunita Sanjay Surana	Self	Non-promoter	137,638 (1.256)	460,000	40	597,638	4.069
6	Mr. Hareeshkumar Manjibhai Patel	Self	Non-promoter	NIL	240,000	40	240,000	1.634
7	Mrs. Indu Patodia	Self	Non-promoter	NIL	250,000	40	250,000	1.702
8	Mr. Harsh Yardhan Patodia	Self	Non-promoter	NIL	430,000	40	430,000	2.93
9	Veekay Apartments Private Limited	Vinod Dugar/ Body Corporate	Non - promoter	NIL	440,000	40	440,000	2.996
10	Mr. KunalKirti Kothari*	Self	Non-promoter	Nil	625,000	40	625,000	4.256

*warrants
This corrigendum shall be placed before the Shareholders at The Annual General Meeting to be held on September 30, 2019 for ratification by shareholders and is also available on Company's website www.tarmatlimited.com .
For Tarmat Limited
Sd/-
S. Chakraborty
Company Secretary
Date: 24th September, 2019
Place: Mumbai

LOST & FOUND
I, Mrs. Sujata Shreedhar Inumalane Ms. Sujata Shekhar Patil owner of flat no. 12-A , Prem Dham Chs Ltd; Sher-E- Punjab Chs Ltd; Mahakali Caves Road, Andheri(East), Mumbai- 93 would like to inform you the general public that I have lost my original Sale Deed document which was made between M/s C. K. Builders & Developers and Krishnabai Pundalik Deomane . If anyone found, contact me at 9820212303 within 15 days from the date of issue of this ad. Police complaint no. 1990/19 dtd 21/09/2019.

LOST & FOUND
I, Mrs. Lalita Shekhar Patil owner of flat no. 12-A , Prem Dham Chs Ltd; Sher-E- Punjab Chs Ltd; Mahakali Caves Road, Andheri(East), Mumbai- 93 would like to inform you the general public that I have lost my original Sale Deed document which was made between M/s C. K. Builders & Developers and Mr. David E Divekar. If anyone found, contact me at 9820212303 within 15 days from the date of issue of this ad. Police complaint No. 1991/19 dtd 21/09/2019

PUBLIC NOTICE
Take Notice that the Assignment Deed dated 5th May 2014 executed between Mrs. Matubhai Jogi and Yogesh Shiva Poojari in favour of M/s. Sankalp Corporation, through it concerns Mr. Sutar Vidyaadhar that is also known Vidyaadhar Balkrishna Sutar in respect of property being 73 Gunta, Survey No.30, Hissa No. 1, of Village Penkarpada, Taluka Thane, stand cancelled and all right, title and interest of Sankalp Corporation has been surrendered in favour of Yogesh Shiva Poojari vide cancellation notice dated 4th April 2019 and cancellation Deed dated 23rd September, 2019. It is further notified that said Sankalp Corporation hand over all documents and relinquish the rights kept away themselves from the said property and now they have no any concern and/or rights assigned by the party of the concerned there of assignment deed. The said Sankalp Corporation is Proprietorship have declared that they have not made any contract and/or under any obligation with any third party and/or any rights or deal with any party during period of last 5 years i.e. May 2014 to September, 2019 till cancellation of the said Assignment Deed and therefore no any party has any rights to claim any kind of claim against the said property. However, for abandon precaution this public notice issued in public domain that no party should negotiate with said M/s. Sankalp Corporation and/or its Proprietor and/or execute any agreement on basis of Assignment Deed in future.
If anyone will enter in Agreement my client will not be responsible of any kind loss, which please take note. If any person has any objection and/or interest through the said M/s. Sankalp Corporation by any document prior to 23rd September 2019 be pleased to inform and send copy of the document within 15 days from the day. After expiry of the period no any claim will be entertain and it to be understood that no any person have any objection.
Sd- AKHILESH UPADHYAY (Advocate High Court)
Office No.9, Vibhako Building, Mamlatar Wadi, Malad (W), Mumbai-400064. Mobile: 9693863320
Date: 25/09/2019

PUBLIC NOTICE
This is to inform to all the public at large that my clients namely (1) Smt. Lata Pravin Shah, R/at. 5 C/1, Room No.101, Near Patidar Hall, Gopal Nagar, Kalyan Road, Bhiwandi, Dist. Thane, (2) Smt. Anula Ramesh Gutka, R/at. 127, Arhant Krupa Building, Flat No.107, 1st Floor, Arhant Nagar, Bhiwandi, Dist. Thane, have executed Regd. Development Agreement dated 16/10/2015 at Sr.No.6878/2015 and executed a Power of Attorney on dated 16/10/2015 at Sr.No.6879/2015 in favour of M/s. Swastik Developers through its Prop. Shambhunath Pralhad Sahani, office at Charnipada, Rahanal, Tal. Bhiwandi, Dist. Thane in respect of Non Agricultural Land bearing S.No.124/1 Paiki, 125/1 paiki, Plot No.8, total adm. 578 Sq. meters.
That the said M/s. Swastik Developers, through Prop. Shambhunath Pralhad Sahani, was not acting as per the above said Development Agreement and Power of Attorney in respect of the above said land and he has violated the conditions of the said Agreement and power of attorney, therefore my clients have cancelled the above said Power of attorney executed in favour of M/s. Swastik Shambhunath Pralhad Developers through prep. have also informed him Sahani, and my clients said Power of attorney before a ome the cancellation through legal notice. Therefore my clients hereby informed the public at large that not to enter with the said M/s. Swastik Developers through Prop. Shambhunath Pralhad Sahani in any kind of transaction like, Agreement, Agreement to, sell, Rent Agreement, Sale Deed, Sale Purchase Agreement or any other documents in respect of the above said land, and if any person will be execute any documents, the same are not binding upon my clients, please take note of it.
Address:
19/B, Flat No.004,
Ashok Nagar, Bhiwandi,
Dist. Thane.
Sd/-
(SANJAY SHRIVASTAV)
Advocate
ADV. SANJAY SHRIVASTAV
B.S.L., LLB.
Office & Resident : Building 19 B, Flat 004, Ground Floor, Ashok Nagar, Bhiwandi-421302, Dist. Thane, Mob.: 86001335

PUBLIC NOTICE
IN THE COURT OF THE JUDGE CO-OPERATIVE COURT NO.II, MUMBAI
5th floor, Apeejay House, Dinshaw Vaccha Marg, Churchgate, Mumbai-400020.
Whereas the following dispute is referred to me by the Raju B. Laddivey residing at Om Sagar Park Co-operative Housing Society Ltd., Ghatkopar Mumbai-400086, against the following opponents/borrowers/sureties for decision. I hereby summons you to appear before me either personally or by duly instructed Advocate on the date shown (mentioned) before the name and the above said address. The Case is fixed for final hearing, you should therefore produce the documents on which, you wish to rely and keep present all the witness whom you propose to examine in the case.
S. No Name of the Opponents Opp. Nos. Case No. Next date of hearing /Time
1 Mr.Hahmukh Gala, Om Sagar Park CHS Ltd Ghatkopar, Mumbai-400086. 5 CCI/59/2015 05/10/2019. 2.45 PM
2 Dr.Sadhana, Om Sagar Park CHS Ltd, Ghatkopar, Mumbai-400086. 7 CCI/59/2015 05/10/2019. 2.45 PM
3 Mr.Mohuddin Chaudhary Om Sagar Park CHS Ltd., Ghatkopar, Mumbai-400086. 8 CCI/59/2015 05/10/2019. 2.45 PM
4 Dr.Suresh R.Naik, Om Sagar Park CHS Ltd., Ghatkopar, Mumbai-400086. 9 CCI/59/2015 05/10/2019. 2.45 PM
Notice is being given as you were not available at the address in the dispute If you failed to appear the case may be heard and decided in your absence
By Order
Sd/-
(D.S.Pisal)
Judge,
Co-op.Court.No.II, Mumbai.



दुसऱ्या दिवशीच मतमोजणी का नाही? भुजबळांचा सवाल

नाशिक, दि.२४ : निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी मतदान आणि मतमोजणीच्या तारखांमधील तफावतीवर आक्षेप घेतला आहे. विधानसभेचे मतदान ईव्हीएम मशीनने होत आहे, मग मतमोजणी तीन दिवसानंतर का? दुसऱ्या दिवशीच मतमोजणी का नाही? असा सवाल करतानाच ईव्हीएममध्ये गडबड करण्यासाठी सरकारने दोन दिवस घेतले आहेत का? अशी चर्चा कार्यकर्त्यांमध्ये असल्याचा आरोप छगन भुजबळ यांनी केला आहे. निवडणूक आयोगाने निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केल्यानंतर छगन भुजबळ यांनी प्रसारम 18व्यांशी बोलताना हे सवाल केले. राज्यात २१ ऑक्टोबरला मतदान होत असून २४ ऑक्टोबरला मतमोजणी होत आहे. त्यावर भुजबळ यांनी आक्षेप घेतला आहे. ईव्हीएमबाबत सुरक्षापासून लोकांचा आक्षेप आहे. असं असताना मतमोजणी आणि मतदानामध्ये तीन दिवसांचे अंतर का ठेवण्यात आले? दुसऱ्या दिवशी मतमोजणी का ठेवली नाही. आम्ही सतेत असतानाही निवडणुका व्हायच्या. तेव्हा दुसऱ्या दिवशी किंवा फारफार तर त्यानंतर मतमोजणी व्हायची. यावेळी मात्र मतमोजणीत तीन दिवसांचे अंतर ठेवण्यात आलं आहे, असं सांगतानाच सरकारला ईव्हीएममध्ये गडबड करायची तर नाही ना? अशी शंका कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाल्याची त्यांनी सांगितलं.

राज्यातील ज्वलंत प्रश्नांवर चर्चा व्हावी: अशोक चव्हाण

मुंबई, दि.२४ : आगामी विधानसभा निवडणुकीत शेती, रोजगार, आर्थिक मंदी, दासळलेली अर्थव्यवस्था अशा जनतेची निगाडित ज्वलंत प्रश्नांवर चर्चा झाली पाहिजे, असे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे. विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर प्रसारम 18व्यांमध्ये प्रतिक्रिया देताना ते बोलत होते. राज्याच्या ज्वलंत मुद्यांवर भाजप-शिवसेना सरकार सपशेल अपयशी ठरले आहे. आपले हे अपयश लपवण्यासाठी कदाचित सरकार भावनिक मुद्दे उपस्थित करून जनतेचे लक्ष इतरत्र वळविण्याचा प्रयत्न करेल. पण काँग्रेसचे कार्यकर्ते सरकारला जनतेच्या रोजच्या जीवनातील ज्वलंत प्रश्नांवर उत्तर द्यायला भाग पाडतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

यूको बँक

टॅडर नोटिस
जापोची आवश्‍यकता

बँक आपल्या शाखा / कार्यालयाच्या स्थलांतरणासाठी खालील परिसरात विशेषतः तळ मजल्यावर जागा घेण्यास इच्छुक आहे.

शाखा / कार्यालय	पसंतीचे स्थान	कारपेट क्षेत्रफळ (वर्ग फुट)
ठाणे पश्चिम	श्रीरंग सोसायटी ठाणे	१००० ते १२०० वर्ग फुट

इच्छुक अर्जदार द्वारे निर्धारित नमुन्यात वेगवेगळ्या दोन सोलंबंद लिफाफ्यात तांत्रिक माहिती व वित्तीय माहिती असलेले प्रस्ताव अर्ज आमंत्रित करण्यात येत आहे. आपण बँकेच्या मुंबई झोन कार्यालयाकडून अधिक माहिती मिळवू शकता किंवा बँकेच्या वेबसाइट www.ucobank.com वरून डाऊनलोड करू शकता. निर्धारित नमुन्यात सोलंबंद लिफाफ्यामध्ये अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख ०३-१०-२०१९ आहे.

सही/-
उप झोनल व्यवस्थापक

यूको बँक

टॅडर नोटिस
जापोची आवश्‍यकता

बँक आपल्या शाखा / कार्यालयाच्या स्थलांतरणासाठी खालील परिसरात विशेषतः तळ मजल्यावर जागा घेण्यास इच्छुक आहे.

शाखा / कार्यालय	पसंतीचे स्थान	कारपेट क्षेत्रफळ (वर्ग फुट)
ठाणे बेलापुर	कलवा ठाणे	१००० ते १२०० वर्ग फुट

इच्छुक अर्जदार द्वारे निर्धारित नमुन्यात वेगवेगळ्या दोन सोलंबंद लिफाफ्यात तांत्रिक माहिती व वित्तीय माहिती असलेले प्रस्ताव अर्ज आमंत्रित करण्यात येत आहे. आपण बँकेच्या मुंबई झोन कार्यालयाकडून अधिक माहिती मिळवू शकता किंवा बँकेच्या वेबसाइट www.ucobank.com वरून डाऊनलोड करू शकता. निर्धारित नमुन्यात सोलंबंद लिफाफ्यामध्ये अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख ०३-१०-२०१९ आहे.

सही/-
उप झोनल व्यवस्थापक

दी रुबर प्रॉडक्ट्स लिमिटेड

सीआयएन:एल२५१००एमएच१९६५पीएलसी०१३३७९

नोंदणीकृत कार्यालय: प्लॉट-सी ४४, रोड क्र.२८, बागले इन्डस्ट्रियल इस्टेट, ठाणे-४००६०४, महाराष्ट्र, भारत. ई-मेल: kalpesh@maxspare.com, वेबसाइट: www.rubpro.com

येथे सूचना देण्यात येत आहे की, दी रुबर प्रॉडक्ट्स लिमिटेडच्या सदस्यांची ५३वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) सोमवार, दि. २०१९ रोजी दु.४.००वा. आईल सिल हाऊस, प्लॉट क्र.ए/४०३, रोड क्र.२८ बागले इस्टेट, ठाणे, मुंबई-४००६०४, महाराष्ट्र, भारत या ठिकाणी होणार होती, ती आवश्यक उपलब्धतासाठी स्थगित करण्यात आली होती ती पुढील आठवड्यात त्याच ठिकाणी व त्याच वेळेस होणार आहे.

कंपनीची स्थगित झालेली एजीएम सोमवार, ३० सप्टेंबर, २०१९ रोजी दु.४.००वा. आईल सिल हाऊस, प्लॉट क्र.ए/४०३, रोड क्र.२८ बागले इस्टेट, ठाणे, मुंबई-४००६०४, महाराष्ट्र, भारत या ठिकाणी होईल.

सोमवार, २३ सप्टेंबर, २०१९ रोजी होणाऱ्या स्थगित एजीएममध्ये विचार विनिमय करावयाचे अजेंडा बाबी याच सोमवार, ३० सप्टेंबर, २०१९ रोजी केल्या जातील.

संचालक मंडळाच्या वतीने व करिता
दी रुबर प्रॉडक्ट्स लिमिटेड

सही/-
कल्पेश शाह
मुख्य वित्तीय अधिकारी

दिनांक : २३.०९.२०१९
ठिकाण : ठाणे

सिंडिकेट बँक, अंधेरी पश्चिम, २११०१, बर्फिवाला मार्ग, विमल अपार्टमेंट, जु.ए. लेन, अंधेरी (पश्चिम), मुंबई, महाराष्ट्र-४०००५८.

ताबा सूचना

(कायद्यांतर्गत परिशिष्ट ४, नियम ८(१))

ज्याअर्थी, खालील स्वाक्षरीकर्ता हे सिक्युरिटीयोजेशन अॅन्ड रिक्तन्ट्रन्शन ऑफ फिनान्शियल अॅसेट्स अॅन्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट अॅन्ड, २००२ अंतर्गत सिंडिकेट बँकचे प्राधिकृत अधिकारी आहेत आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एफआरटी) रूल्स, २००२ च्या नियम ३ सहवाचिता कलम १३(२) अन्वये असलेल्या अधिकारांतर्गत त्यांनी दिनांक १६.०७.२०१९ रोजी वितरीत केलेल्या मागणी सूचनेनुसार कर्जदार/हमीदार/मालमतेचे मालक श्री./श्रीमती क्रिस्टल कॉर्पोरेशन, महेंद्रकुमार जे. धेलिया, मंजु महेंद्रकुमार धेलिया, पवनकुमार धेलिया यांना सदर सूचना प्राप्त ता.२१ सप्टेंबर ६० दिवसांच्या आत देय रकम रु.२,५९,९२,५६५.४२ (रुपये दोन कोटी एकोणसठ लाख बारा हजार पाचशे पन्नास आणि पैसे बेचाळीस फक्त) तसेच त्यावरील व्याज जमा करण्यास सांगण्यात आले होते.

कर्जदार/हमीदार/मालमतेचे मालक हे वर नमूद केलेली रक्कम भरण्यास असमर्थ ठरले असून कर्जदार/हमीदार/मालमतेचे मालक व सर्वसामान्य जनतेस येथे सूचित करण्यात येत आहे की, खालील स्वाक्षरीकर्त्यांनी सदर कायद्याच्या कलम १३ चे उपकलम (४) सहवाचिता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स २००२ च्या नियम ८ अन्वये त्यांना प्राप्त असलेल्या अधिकारांतर्गत खाली नमूद केलेल्या मालमतेचा ताबा २१ सप्टेंबर, २०१९ रोजी घेतलेला आहे.

कर्जदारांचे लक्ष वेधण्यात येत आहे की, प्रतिभूत मालमता सोडवून घेण्यासाठी उपलब्ध वेळेसंदर्भात कायद्याच्या कलम १३ चे उपकलम (८) ची तरतूद आहे.

विशेषतः कर्जदार/हमीदार/मालमतेचे मालक आणि सर्वसामान्य जनतेस येथे सावध करण्यात येते की, सदर मालमतेसह कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मालमतेसह व्यवहार केलेला असल्यास त्यांनी सिंडिकेट बँक, अंधेरी (पश्चिम), मुंबई शाखा यांच्याकडे देय रकम रु.२,५९,९२,५६५.४२ तसेच त्यावरील व्याज ही रक्कम जमा करावी.

स्थावर मालमतेचे वर्णन
श्री. महेंद्रकुमार जे. धेलिया व श्री. पवनकुमार धेलिया यांचे आशिय इमारत, २रा मजला, प्लॉट क्र.१५ए, अंधेरी कोहोसो., व्ही.पी. रोड, अंधेरी (पश्चिम), मुंबई-४०००५८ येथील जागेचे सर्व भाग व खंड.

दिनांक : २१.०९.२०१९
ठिकाण : मुंबई

प्राधिकृत अधिकारी,
(सिंडिकेट बँक)

रोज वाचा दै. 'मुंबई' लक्षदीप

JSW HOLDINGS LIMITED
(CIN: L67120MH2001PLC217751)
Registered Office: Village Vasinid, Taluka Shahapur, District Thane - 421 604, Phone: 02527- 220022/25; Fax: 02527- 220020/84

NOTICE

Notice is hereby given that the certificate(s) for the under mentioned securities of the Company have been lost/misplaced and the holder(s) of the said securities have applied to the Company to issue duplicate certificate(s). Any person who has a claim in respect of the said securities should lodge such claim with the company at its Registered Office within 15 days from this date, else the Company will proceed to issue duplicate certificate(s) without further intimation.

Serial No.	Name of the Holders	Kind of Securities and face value	No. of securities	Certificate Number.	Distinctive Number
1.	Pushpa Sharma Mahesh Sharma	Equity shares of face value of Rs. 10 each.	25	6113	273192-273216

Place: Mumbai
Date : September 24, 2019

For JSW Holdings Limited
Sd/-
Deepak Bhat
Company Secretary

JINDAL Part of O.P. Jindal Group

जाहीर सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, श्री. दिलीप बाळकृष्ण दाते हे निवासी फ्लॉट क्र.१० (क्षेत्रफळ ४४० चौ.फु. कार्पेट क्षेत्र), ३रा मजला, सोसायटीची इमारत क्र.१०, दी टेनान्ट्स कोहोसोलि., समर्थ नगर, चुनाभट्टी रेल्वे स्थानकाजवळ, सायन, चुनाभट्टी (पूर्व), मुंबई-४०००२२, तसेच सदर सोसायटीचे भागभांडवलातील भागप्राप्तापत्र क्र.११९ नुसार अनुक्रमांक ८५१ ते ८५५ (दोन्ही समाविष्ट) धारक रु.५०/- प्रत्येकीचे ५ पुर्णपणे भरणे केलेले शेअर्ससह मालक/सदस्य आहेत, यांच्या अधिकाराची आम्ही चौकशी करीत आहोत. जे कोणताही सदर फ्लॉट व सदर शेअर्सबाबत करारनामा, वारसाहक्क, शेअर, विक्री, हस्तांतरण, अभिहस्तांकन, अदलाबदल, मुक्ता, बक्षिस, भाडेपट्टा, तारण, मालकी हक्क, अधिभार, वहिवाट, परवाना, कायदेशीर हक्क, परीक्षा, ताबा किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही अधिकार, हित, हक्क किंवा दावा असल्यास त्यांनी लेखी स्वरूपात स्विकारत तपशिलासह खालील स्वाक्षरीकर्ताकडे प्रकाशन तारखेपासून १४ दिवसांत रजिस्टर्ड पोस्टने किंवा हस्तने सादर करावे अन्यथा असे दावा स्थगित आणि/किंवा त्याग केले आहेत असे समजले जाईल आणि मालक/सदस्यावर बंधनकारक असणार नाही आणि तदंतर मालक/सदस्यास कोणतेही प्रभाव विचारात न घेता त्यांचा मुलगा श्री. शंतनु दिलीप दाते यांच्या नावे बक्षिस किंवा हस्तांतरण केले जाईल.

दिनांक: २५.०९.२०१९
अजित सिंग वेगल, अॅडव्होकेट
१, ली-मिडास कोहोसोलि., रामचंद्र लेन, मालाड (प.), मुंबई-४०००६४.
९८६९५१६४४० [advajit@hotmail.com]

बँक ऑफ बडोदा Bank of Baroda

ठाणे पश्चिम शाखा: सूधी प्राईड, प्रसन्न बिल्डिंग, राम मारुती रोड, ठाणे (प.) ठाणे-४००६०२. फोन : ९१-०२२-२५३८२८९९ (सी), २५४०४८२/४७५९, २५४२२७५४ (जी) ई-मेल : thana@bankofbaroda.co.in

ताबा नोटिस (अचल संपत्तीकरिता फक्त)

ज्याअर्थी, खाली सही करणार बँक ऑफ बडोदाचे अधिकृत अधिकारी यांनी त्यांना मिळालेल्या अधिकारांचे सिक्कुरिटीयोजेशन अॅन्ड रिक्तन्ट्रन्शन ऑफ फायनान्शियल अॅसेट्स अॅन्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्कुरिटी इंटरेस्ट अॅन्ड (सेकंड) २००२ व सिक्कुरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) नियम २००२ च्या नियम ९ सह कलम १३(२) अन्वये (कर्जदार) श्री. जीवनराज भागवान राव आणि श्रीमती निहालकुमार जयवंत राव (कर्जदार) यांना दिनांक १०.०४.२०१९ रोजी मागणी नोटीस पाठवून दि. ३१.०३.२०१९ रोजी येणे असलेली रक्कम रु. १२,०५,००६.०० (रुपये बारा लाख पाच हजार रुपये आणि पैसे सहा फक्त) अधिक नावे न टाकलेले व्याज इत्यादींचा, सदर नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून ६० दिवसांचे आत भरणा करण्याची मागणी केली होती. वर नमूद केलेले कर्जदार हे बँकेची कर्ज रक्कम परतफेड करण्यास असमर्थ ठरल्याने सर्वसामान्य जनतेस, खासकरून कर्जदार यांना नोटीस देण्यात येते की, खाली सही करणार अधिकृत अधिकारी यांनी सदर अॅन्टच्या कलम १३(४) नियम २००२च्या नियम ९ अन्वये प्रदान झालेल्या अधिकाराचा वापर करून खाली वर्णन केलेल्या मालमतेचा दि. २१.०९.२०१९ रोजी प्रतिकात्मक ताबा घेतला आहे.

विशेषतः वर उल्लेखिलेले कर्जदार आणि सर्व सामान्य जनता यांना जाहीर सावधानतेची सूचना देण्यात येते की त्यांनी खाली उल्लेखिलेल्या मालमतेसंदर्भात कोणताही व्यवहार करू नये, जर असा कोणताही व्यवहार केला गेला तर तो बँक ऑफ बडोदाच्या दि. ३१.०३.२०१९ रोजी येणे असलेली रक्कम रु. १२,०५,००६.०० (रुपये बारा लाख पाच हजार रुपये आणि पैसे सहा फक्त) अधिक त्यावर होणाऱ्या पुढील व्याज इत्यादी बोजासह असेल. मिळकतीवरील बोजा कर्जफेड करून उतरवून घेण्यासाठी उपलब्ध वेळेबाबत कर्जदाराचे ध्यान सदर कायद्याच्या कलम १३ उपकलम ८ कडे आकर्षित करण्यात येते.

अचल संपत्तीचे वर्णन
दवळे, दिवा पूर्व, ता. व जिऱ्हा ठाणे ४००६१२ येथील सॅन.१६४, १५६/२, १५६/३, १५६/१ ई व १५६/१५६ ई वरील सुदामा रिजिस्ट्री नावाच्या १० क्रमांकाच्या इमारतीमधील पहिल्या मजल्यावरील फ्लॉट नं. १०१, क्षेत्रफळ ४०० चौ.फुट कार्पेट एरिया

दिनांक : २३.०९.२०१९
अधिकृत अधिकारी
बँक ऑफ बडोदा,
ठाणे पश्चिम शाखा
(मजकूरत सविध्या असल्यास इंग्रजी मजकूर ग्राह्य मानावा)

जाहीर सूचना

सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, आमचे ग्राहक श्रीमती सुजया सदाशिव पुजारी खेरीद करण्यासाठी वाटपाटी करत आहेत ही मोठ्या प्रमाणात या मालमतेच्या अनुसूचीमध्ये खालीलप्रमाणे वर्णन केलेले आहे.

जर कोणा व्यक्तीस कोणताही करारनामा, उपक्रम, व्यवस्था, विक्री, हस्तांतरण, देवाणघेवाण, असाइनमेंट, शुल्क, यासह कोणत्याही प्रकारे या मालमतेसंदर्भात हक्क, पट्टी, व्याज किंवा हक्क असणारी कोणतीही व्यक्ती किंवा व्यक्ती किंवा संस्था कॉर्पोरेट तारण, गिफ्ट, ट्रस्ट, भागीदारी, संयुक्त उद्यम, वारसा, लीन, सहजता, नियमांचे हक्क, कोणताही प्रतिकूल हक्क, शीर्षक, व्याज किंवा कोणत्याही स्वरूपाचा दावा, वाद, खटला, हक्क, आदेश, प्रतिबंधात्मक करार, ऑर्डर किंवा इजेक्शन, संलग्नक, अधिग्रहण, विनंती किंवा अन्यथा, मागविण्यात आले आणि अधोस्तिथि केलेल्या तारखेच्या योग्य लेखी पावतीवरिद्ध किंवा हस्तने पोहोच केलेल्या पोस्ट एड्रीने केवळ हस्तालिखिताद्वारे प्रकाशित करण्याच्या तारखेपासून १४ दिवसांच्या आत लिखित स्वरूपात स्वाक्षरी केलेल्यास हे कर्जविणे आवश्यक आहे. अधोस्तिथि केलेल्या उदा.पत्ता: ५३/१४९, कर्जकर निवास, साई बाबा मंदिराजवळ, जोशी बाग, कल्याण (पश्चिम)-४२१३०९ येथे नापोहोच झाल्यास असा कोणताही दावा ग्राह्य भरला असावा नाही आणि/किंवा त्याग केला जाईल असे मानले जाईल.

मालमतेचे वर्णन
क्षेत्रफळ १६१० चौ.मी. + औद्योगिक क्षेत्रफळ सुमारे ४१८.२२ चौ.मी. + २१६.४७ चौ.मी., कामगारांच्या निवासाकरिता गट क्र.२४३पी, २४४पी, २१५पी व प्लॉट क्र.२६, गाव कोलगाव, तालुका व जिल्हा पालघर येथील जमिनीचे सर्व भाग व खंड.

आज दिनांकी २६ सप्टेंबर, २०१९

सही/-
शशिकांत कर्जकर
(वकिल)

सिंडिकेट बँक Syndicate Bank

मणियाल मुख्य शाखा
संदर्भ क्र.०१८५/०१११/बार्कसी/पीएन/२०१९

प्रति, १. कुमारी निशा विजय शेठ्टी, विजय मुधात्रा शेठ्टी यांची मुलगी, ६/३, सर्फियाबाई कॉलनी, कांती रोड, भांडूप (प.), मुंबई-४०००७८.

२. श्री. यु. सुरेश किनी, नरसिम्हा किनी यांचा मुलगा, १-१६७डी-गौरव इशा कृपा रोड, कव्हाडी पोस्ट, पारकला, उडुपी-५७६१०७.

कुमारी निशा विजय शेठ्टी यांनी घेतलेले कर्जसंदर्भात, जे दि.३१.०५.२०१९ रोजी देय रकम रु.११,६३,५९७.५४ मिळकत थकबाकीकरिता एन्पॉय रद्दपून वर्गीकृत करण्यात आले. तसेच सिक्कुरिटीयोजेशन अॅन्ड रिक्तन्ट्रन्शन ऑफ फिनान्शियल अॅसेट्स अॅन्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्कुरिटी इंटरेस्ट अॅन्ड, २००२ च्या कलम १३(२) अन्वये दि.१३.०६.२०१९ रोजी मागणी सूचना तुम्ही कर्ज खाल्याचे कर्जदार असल्याने पोहोचपावतीसह रजिस्टर्ड पोस्टने पाठविण्यात आली होती जी खालील जेअर्सह नापोहोच होता पुन्हा प्राप्त झाली.

“दवाजा बंद होता आणि पोस्ट मास्टर यांनी सदर सूचना प्राप्त करण्याबाबत येथे चिटकवली.”

तथापि तुम्ही ती प्राप्त केलेली नाही. ६० दिवसांच्या आत वर नमूद रकम तुम्ही भरला न केल्यास कायद्याच्या कलम १३(४) अन्वये कुमारी निशा विजय शेठ्टी यांच्या मालकीचे प्रतिभूतीचा ताबा घेण्याचा आम्ही हक्क आहे.

प्रतिभूतीचे लघु तपशील: निवासी अपार्टमेंट शर्वरी, फ्लॉट क्र.३०५, एस.क्र.२१५/३ए५, ८०, बडोदाग्रामपंचायत, दवाजा क्र.४-४७६सी(४), क्षेत्रफळ १००० चौ.फु. (सुपर बिल्टअप), ३रा मजला आणि एक आच्छादीत कारपार्किंग जागा, क्षेत्रफळ २०० चौ.फु., तळमजला, सदर जमिनीतील २.०४% अविभाजीत अधिकारासह विमोडत उद्देशाकरिता रम्यांतर्गत जमिनीचे २४% वर बांधकामित इमारत तसेच सामायिक परिसराचा वापर अधिकार आणि कुमारी निशा विजय शेठ्टी यांच्या मालकीचे जागेचे फॅल मुल्यांकनकरिता श्री. के. माधवराया कामथ यांच्याद्वारे मुल्यांकित रु.१६ लाख.

चतुसिमा:
पुर्वेस - खासगी जमीन; पश्चिमेस - रस्ता; उत्तरेस - खासगी जमीन, दक्षिणेस - खासगी जमीन.

तुम्हाला येथे सल्ला आहे की, तुम्हाला बजावण्यात आलेली आणि आमचे मणियाल शाखेकडून कुरियर/टपाल प्राधिकरणाद्वारे परत देण्यात आलेली मूळ सूचना प्राप्त करावी आणि तसेच सरकायसी कायद्यांतर्गत पुढील कारवाई टाळण्याकरिता आजपासून ६० दिवसांत व्याजासह उर्वरित थकबाकी रकम जमा करावी.

सही/- प्राधिकृत अधिकारी
सिंडिकेट बँक
मणियाल मुख्य शाखा

दिनांक: २०.०९.२०१९
ठिकाण: मणियाल

BNP PARIBAS MUTUAL FUND

Investment Manager: BNP Paribas Asset Management India Private Limited (AMC)
Corporate Identity Number (CIN): U65991MH2003PTC142972

Registered Office: BNP Paribas House, 1 North Avenue, Maker Maxity, Bandra Kurla Complex, Bandra - East, Mumbai - 400 051. Website: www.bnpparibasmf.in | Toll Free: 1800 102 2595

NOTICE CUM ADDENDUM NO. 29/2019

Declaration of dividend under the designated Scheme of BNP Paribas Mutual Fund (the Fund):
Notice is hereby given that the Trustees of the Fund have approved declaration of dividend under the various Dividend options of the following Scheme at the stated rate per unit subject to available distributable surplus and fixed Monday, September 30, 2019 as the record date:

Name of the Scheme	Name of the Plan/Option	NAV per unit as on September 23, 2019 (Face value per unit of ₹ 10/-)	Dividend per unit (₹*)
BNP Paribas Dynamic Equity Fund	Regular Plan - Monthly Dividend Option	10.574	0.06
	Direct Plan - Monthly Dividend Option	10.677	0.06
	Regular Plan - Quarterly Dividend Option	10.512	0.18
	Direct Plan - Quarterly Dividend Option	10.615	0.18

* Net dividend will be paid to the unit holders under respective categories after deducting applicable tax on income distribution.

For the units held in physical form, all unit holders whose names appear in the records of the Registrar at the close of business hours on the record date and for units held in demat form, the names appearing in the beneficial owners master with the Depository as on the record date shall be eligible to receive the dividend so declared.

It should be noted that pursuant to payment of dividend, the NAV of the scheme(s) would fall to the extent of payout and statutory levy (if applicable).

For BNP Paribas Asset Management India Private Limited
(Investment Manager to BNP Paribas Mutual Fund)
Sd/-
Jyothi Krishnan
Head of Compliance, Legal & Secretarial
Date : September 24, 2019
Place : Mumbai

MUTUAL FUND INVESTMENTS ARE SUBJECT TO MARKET RISKS, READ ALL SCHEME RELATED DOCUMENTS CAREFULLY.

POST OFFER ADVERTISEMENT IN REGARD TO THE EQUITY SHAREHOLDERS OF AUTHUM INVESTMENT & INFRASTRUCTURE LIMITED ("AIIU" or the "Target Company")
CIN: L51109MH1982PLC319008; Tel. No.: (022) 61786000; Fax No.: (022) 61786008
Registered Office: 303, Kumbhar Plaza, 3rd Floor, Kalina Kurla Road, Santacruz (East), Mumbai- 400029
Corporate Office: 7, Mangoe Lane, 2nd Floor, Room No. 212, Kolkata- 700011
Email: authum.investment@gmail.com; Website: www.authum.com

Open Offer for acquisition of 6282810 (Sixty Two Lakhs Eighty Two Thousand Eight Hundred Ten) fully paid-up equity shares of Rs. 10/- each of M/s. Authum Investment & Infrastructure Limited ("AIIU") by Mrs. Alpina S Dangi (hereinafter referred to as "the Acquirer").

This Post Offer Advertisement is being issued by VC Corporate Advisors Private Limited, the Manager to the Offer, on behalf of the Acquirer, in connection with the Open Offer made by the Acquirer in compliance with regulation 18(12) of the Securities and Exchange Board of India (Substantial Acquisition of Shares and Takeovers) Regulations, 2011 and subsequent amendments thereto ("SEBI (SAST) Regulations, 2011"). The Detailed Public Statement ("DPS") pursuant to the Public Announcement ("PA") made by the Acquirer has appeared in The Financial Express (English daily all editions), Jansatta (Hindi daily all editions) and Mumbai Lakshtwadeep (Marathi Daily Mumbai edition) on 19.12.2018.

S.No.	Particulars	Proposed in the Offer Document	Actual
7.1.	Offer Price	Rs. 22.78 per equity share	Rs. 22.78 per equity share
7.2.	Aggregate number of shares tendered	6282810	6272048
7.3.	Aggregate number of shares accepted	6282810	6272048
7.4.	Size of the Offer (Number of shares multiplied by Offer price per share)	Rs. 14,31,22,411.80	Rs. 14,28,77,253.44
7.5.	Shareholding of the Acquirer and PAGs before Share Purchase Agreement (SPA) and PA (No. & %)	2343858 20.33%	2343858 20.33%
7.6.	Shares Acquired by way of SPA		
	● Number -	Nil	Nil
	● % of Fully Diluted Equity Share Capital	0.00%	0.00%
7.7.	Shares Acquired by way of Open Offer		
	● Number	6282810	6272048
	● % of Fully Diluted Equity Share Capital	54.50%	54.41%
7.8.	Shares acquired after Detailed Public Statement		
	● Number of shares acquired	Not Applicable	Not Applicable
	● Price of the shares acquired		
	● % of the shares acquired		
7.9.	Post Offer shareholding of Acquirer and the PAGs		
	● Number	8626668	8615906
	● % of Fully Diluted Equity Share Capital	74.83%	74.74%
7.10.	Pre and Post Offer shareholding of Public Shareholders		
	● Number	9184232	2901422
	● % of Fully Diluted Equity Share Capital	79.67%	25.17%
		Pre Offer	Post Offer
		9184232	2901422
		9184232	2912184
		79.67%	25.26%

8. The Acquirer accepts full responsibility for the information contained in this Post Offer Advertisement and also for the fulfillment of her obligations as laid down in the SEBI (SAST) Regulations, 2011.

9. A copy of this Post Offer Advertisement will be available on the website of SEBI, i.e., www.sebi.gov.in and BSE, i.e., www.bseindia.com and at the registered office of the Target Company.

10. Capitalized terms used in this advertisement and not defined herein, shall have the same meaning assigned to them in the PA, the DPS and the Letter of Offer dated 09.08.2019.

Issued by Manager to the Offer on behalf of the Acquirer:

VC CORPORATE ADVISORS PRIVATE LIMITED
CIN: U67120WB2005PTC106501
SEBI REGN. No.: INM000011096
Validity of Registration: Permanent
(Contact Person: Ms. Urvi Belani)
31 Ganesh Chandra Avenue, 2nd Floor, Suite No.-2C, Kolkata-700 013
Tel. No.: (033) 2225 3940, Fax No.: (033) 2225 3941
Email: mail@vccorporate.com, Website: www.vccorporate.com

Place : Kolkata
Date: 24.09.2019

TARMAT

तर्माट लिमिटेड

जनरल ए.के. वैद्य मार्ग, वागेश्वरी मंदिराजवळ, फिल्म सिटी रोड, गोंगाव (पूर्व), मुंबई-४०००६३. दूर.: २८४०२१३०/११८०, फॅक्स: २८४००३२२, ई-मेल: contact@tarmatlimited.com वेबसाईट: www.tarmatlimited.com
सीआयएन: एल४५२०३एमएच१९८६पीएलसी०३८५३५

शुद्धिपत्रक

दि. ६ सप्टेंबर, २०१९ रोजीच्या एजीएम सूचनेचे पुरकपत्र

दि. १८ जून, २०१९ रोजी प्रवर्तक व ना-प्रवर्तक समूहास ३७,२५,०